

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSTFDC) या राष्ट्रीय महामंडळाकडून उपलब्ध होणा-या शासन हमी थकहमीची मर्यादा रु.५० कोटीवरून रु.१०० कोटीपर्यंत करून शासन हमीचा कालावधी दि.०१.०४.२०२४ पासून पुढील ५ वर्षांसाठी वाढविणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२१/अर्थबळ

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक-१३/१२/२०२४

- वाचा:-** १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. शासन हमी-१०९९/प्र.क्र.६८/ शासन हमी, दि. ५.११.१९९९.
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- शाहमी १००८/प्र.क्र.१८/शाहमी, दि. २८.०४.२००८.
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक आविम-२०००/प्र.क्र.२९४/का.३, दि.२८.२.२००३
४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक आविम-२००८/प्र.क्र.१७६/का.३, दि.२९.३.२००८
५) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-संकीर्ण-२००९/प्र.क्र.४१/अर्थबळ, दि.२२.७.२००९
६) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-संकीर्ण-२००९/प्र.क्र.५७/अर्थबळ, दि.०९.०९.२०१९
७) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-संकीर्ण-२००९/प्र.क्र.४१/अर्थबळ, दि.३०.०९.२०२४

प्रस्तावना

राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या योजना राज्यात राबविण्यासाठी या राष्ट्रीय महामंडळाची राज्य प्राधिकृत वाहिनी म्हणून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक हे काम करते. सदर महामंडळास राज्य शासनाने मंजूर केलेल्या हमीच्या आधारावर राष्ट्रीय महामंडळाकडून अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येतो. यापूर्वी उक्त महामंडळास संदर्भ क्र.६ अन्वये रु.५० कोटी कर्जासाठी देण्यात आलेल्या शासन हमीचा कालावधी दि.३१ मार्च, २०२४ रोजी संपुष्टात आल्याने, राष्ट्रीय महामंडळाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. तसेच शासन हमी न मिळाल्यास, राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाकडून निधी प्राप्त होत नसल्याने आदिवासी विकास विभागाच्या, राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSTFDC) यांचेकडून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास उपलब्ध होणा-या कर्जाची शासन थकहमीची आर्थिक मर्यादा रु.५० कोटीवरून रु.१०० कोटीपर्यंत वाढविण्यास तसेच सदर शासन थकहमीचा कालावधी दि.०१.०४.२०२४ पासून पुढील ५ वर्षांसाठी वाढविण्याच्या प्रस्तावास मा.मंत्रीमंडळाने दि.१०.१०.२०२४ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी दिलेली असून, त्यानुषंगाने राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSTFDC) यांचेकडून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास उपलब्ध होणा-या कर्जाची शासन थकहमीची आर्थिक मर्यादा रु.५० कोटीवरून रु.१०० कोटीपर्यंत वाढविण्याची तसेच सदर शासन थकहमीचा कालावधी दि.०१.०४.२०२४ पासून पुढील ५ वर्षांसाठी वाढविण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSTFDC) या राष्ट्रीय महामंडळ यांच्याकडून उपलब्ध होणा-या कर्जाची शासन थकहमीची आर्थिक मर्यादा रु.५० कोटीवरून रु.१०० कोटीपर्यंत (रु. शंभर कोटी फक्त) पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. सदर हमी रु.१०० कोटी करून, सदर शासन थकहमीचा कालावधी दि.०१.०४.२०२४ पासून पुढील ५ वर्षासाठी वाढविण्यात येत आहे.
३. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक या महामंडळास एकूण रु.१०० कोटींची (रु.शंभर कोटी) हमी संदर्भात वाचा येथील अ.क्र. ६ येथे उल्लेखित दि.१.१.२०१९ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शर्ती कायम राहतील.
४. हमी शुल्क:- संदर्भाधीन अ.क्र.७ येथे उल्लेखित दि.३०.१.२०२४ अन्वये प्रचलित हमी शुल्काचे दर द.सा.द.शे.रु.२ वरून द.सा.द.शे.रु.०.५०/- इतके करण्यात आले असून, सदर शासन हमीशुल्काचे सुधारित दर दि.१ एप्रिल २०२३ पासून मंजूर केलेल्या शासन हमीला लागू राहतील. तसेच यापुढे कोणत्याही प्रकरणी शासन हमीसाठी हमी शुल्क माफ केले जाणार नाही.
५. हा शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, कार्यासन-३ यांच्या नस्ती क्र. एमटीडी २४०२१/प्र.क्र.३०/२०२४/एमटीडी (का-३) वरील प्रस्ताव व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.शासन हमी क्र.३/२०२४-२५ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.
६. राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSTFDC) यांच्या समवेत कर्ज घेण्यासंबंधी करावयाच्या करार पत्रावर स्वाक्षरी करण्याकरिता आदिवासी विकास विभागातील संबंधित सह सचिव/उप सचिव व वित्त विभागातील सह सचिव / उप सचिव (अर्थबळ) यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा सांकेतांक २०२४१२१३१६४०५३१००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

(सुनिल शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
- २) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- ३) मा. अध्यक्ष, महाताष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

- ५) मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- ६) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- ७) सर्व सन्माननिय सदस्य, विधानपरिषद विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य, विधानमंडळ, मुंबई,
- ८) मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई,
- ९) मा.उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
- १०) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ११) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
- १२) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
- १३) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
- १४) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानभवन सचिवालय, मुंबई (५ प्रती)
- १५) बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा इटमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई,
- १६) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरेक्स क्र.१, योगक्षेमसमोर, वसंतराव भागव चौक, नरिमान पॉईन्ट, मुंबई-२०
- १७) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राज भुवन, एस.व्ही. पटेल रोड, मुंबई-४.
- १८) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, (माक्सवादी) महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोव मिल पॅलेस, मुंबई-१३.
- १९) इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई -२५.
- २०) नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमान पॉईन्ट, मुंबई-२१.
- २१) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८.
- २२) प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
- २३) व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली.
- २४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- २५) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- २६) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- २७) व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, मर्यादित, नाशिक.
- २८) वित्त विभाग (साउ/ऋण व हमी संनियंत्रण कक्ष/व्यय-१४), मंत्रालय, मुंबई-३२.
- २९) कक्ष अधिकारी (का.३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३०) निवडनस्ती / अर्थबळ. -----

ANNEXURE A

Proforma in which the information in respect of repayment of loan and financial liability of the borrower is to be submitted by the lending institute to the Government every six months (1st April/ 1st Oct)

- 1 Name of Lending Institute:
- 2 Principal Debtor:
- 3 Name of Administrative Dept:
- 4 Guarantee No:
- 5 Date of Validity of Guarantee:
- 6 Report for the period from: _____ To _____

Guarantee & Repayment during the period (Rupees)

		Principal	Interest	Total
1	Outstanding guarantee at beginning of the period			
2	Additional guarantee sanctioned, if any during the period			
3	Total Outstanding (1+ 2)			
4	Repayment of loan			
5	Balance at end of the period (3 - 4)			
6	Amount Credited in to Escrow A/C			
7	Net Balance (5 - 6)			

7 Payment of Guarantee fees (Rupees)

	Outstanding Amount	G . F.	Penal Fee	Total
1	Outstanding at the Beginning			
2	G. F. Paid (Rs.)			
	Date			
4	Challan No.			
5	Balance at end of the period (1 - 2)			

8 Types of assets taken as security against amount of loan / outstanding

Description Secured	Estimated Value	How
(i)		
(ii)		
(iii)		
Total		

(P.T.O.)

<p>9 Types of inspection of assets / due diligence by lending institute during last 6 months to ensure loans are properly secured.</p>	
<p>10. Financial Health of Principal Debtor (I) Total Turnover of the Principal Debtor (II) Total Profits (iii) % of profits as % of loan amount</p>	
<p>11. Is in the opinion of lending institute, the borrowing institute in a position to service the debt against which government guarantee is given</p>	
<p>12. Is in view of the lending institute, the borrowing institute being managed efficiently</p>	
<p>13. If not, type of corrective action proposed to be taken by lending institute</p>	
<p>14. Has the lending institute ensured that no further loans have been taken by the borrowing institute since the government guarantee was given</p>	
<p>15. Has the lending institute ensured that the guarantee fees has been paid to the Government in order to keep the guarantee alive and valid</p>	